

Event Management

Activations

Exhibitions

Outdoor Advertising

Innovating ideas and realizing dreams

Innovatus Entertainment Networks Limited

REGD OFFICE: Office No. 407, Crescent Royale, Off New Link Road Andheri West, Mumbai - 400053

2 7249654338; ☐ innovatusentertainmentnetwork@gmail.com;

web: www.innovatus.info; CIN: U74120MH2012PLC235621; GST: 27AADCI0640J2ZP

July 05, 2024

BSE Limited

P J Towers, Dalal Street, Fort, Mumbai – 400 001.

Dear Sir/Madam,

Scrip Code: 543951

Subject: Submission of Newspaper Clipping for Extra Ordinary General Meeting

Dear Sir/Madam,

With reference to the captioned subject, please find attached herewith copy of newspaper publication of the Notice for entitlement of Extra-Ordinary General Meeting scheduled to be held on Friday, 26th, July, 2024 at 03:00 P.M., published in following News Paper(s):

- 1. Active Times (English Newspaper); and
- 2. Pratahkal (Marathi Newspaper).

Kindly take the same on the record.

For Innovatus Entertainment Networks Limited

Sanjay Dattaram Khanvilkar Managing Director DIN: 09746349

PUBLIC NOTICE

member of Brothers Co-op. Hsg. Soc Ltd. (Society) having address at Lt Dilip Gupte Road, Mahim, Mumbai 400016, holding Share Certificate No. 159 for 5 Shares of Rs. 50/ each numbered from 471 to 475 (both inclusive) (said Shares) and holding Flat No. 45, 4th Floor, B wing of the society (said Flat) jointly with MRS VEENA DAULATRAM CHABLANI MR DAULATRAM N CHABLANI died on 19.12.1999 and MRS VEENA DAULATRAM CHABLANI died on 5.11.2021 survived by Mrs. Renuka Ashok Mehta @ Priti Ashok Mehta @ Renuka Daulatram Chablani and Mrs. Sangita Sunil Lulla @ Vandana Sunil Lulla @ Sangita Daulatram Chablani as married daughters being the only legal heirs as per Hindu Succession Act (the legal heirs). These legal heirs are also the nominees appointed by LATE VEENA DAULATRAM CHABLANI. As such upon the application being made to the society, the society transferred the said flat and said shares in the joint names of Mrs. Renuka Ashok Mehta @ Priti Ashok Mehta @ Renuka Daulatram Chablani and Mrs. Sangita Sunil Lulla @ Vandana Sunil Lulla @ Sangita Daulatram Chablani

Now the above legal heirs intend to sell the said flat and said shares, have applied to the society for the transfer of said shares and said flat in their joint names being the only legal heirs of original owners MR DAULATRAM N CHABLANI AND MRS VEENA DAULATRAM CHABLANI followed by the NOC for sale from the society.

If anybody has any claims/interest in the said Flat & said Shares and/or objection for such transfer of said flat and said shares in the joint names of the said legal heirs followed by the society to issue its NOC for sale, please contact the undersigned within 15 days of this notice with documentary proof. No claims will be entertained thereafter

Dated this 4th day of July 2024

Supriya Bhagwat

Flat No. 4, Krishna Prasad, Dr. M B Raut Road, Shivaji Park, Dadar, Mumbai 400028

PUBLIC NOTICE

Mr. Avinash Arun Shukla Provisional Member of the Teakwood Co-operative Housing Society Ltd. having address at Vasant Garden Mulund (West), Mumbai - 400 080 ("the Society") and holding Flat No. 704 in the 'A' Wing building of the Society ("the said Flat"). As informed to the Society by Mr. Avinash Arun Shukla ("the Provisional Member"), the deceased member Mr. Arun Bhogilal Shukla ("the said deceased") and the deceased Joint Member Jyotsna Arun Shukla ("the said deceased) is survived by the Provisional nember himself and Brother Mr. Rahul Arun Shukla, who, as per the provisions of Sec. 13. (1) (a) r/w. Sec. 14. Rule 1. of the Hindu Succession Act, 1956, are the legal heirs and persons entitled to inherit the shares and nterest of the said deceased in the said Flat ("the said Heirs").

As further informed to the Society, the said Heirs have reached a family arrangement and pursuant thereto the said Heirs have executed amongst themselves a Deed of Release dated 27.05.2024 duly registered under Reg. No. KRLL-4-11389-2024 ("the said Release Deed") whereby, Mr. Rahul Arun Shukla released/relinguished/ transferred all the undivided right, share, title, and interest in the said Flat that she is entitled to inherit from the said deceased to his brother, Mr. Avinash Arun Shukla provisional member of the society. Accordingly. Mr. Avinash Arun Shukla has made an application to the Society for the transfer of the shares and interest of the said deceased in the said Flat of the Society to his name as the sole legal heir of the said

The Society hereby invites claims and/or objections from the heir/heirs and/or other claimants/objectors to the transfer of the Shares and Interest of the deceased Member n the capital/property of the Society within a period of 15 days from the publication of this Notice, with copies of such documents and other proofs in support of his/her/their claims objections for the transfer of the Shares and Interest of the deceased Member in the capital/property of the Society. If no claims/objections are received within the

period prescribed above, the Society shall be free to deal with the Shares and Interest of the deceased Member in the capital/property of the Society in such manner as is provided under the Bye-Laws of the Society. The claims objections, if any received by the Society for ransfer of Shares and Interest of the deceased Member in the capital/property of the Society shall be dealt with, in the manner rovided under the Bye-Laws of the Society A copy of the registered Bye-Laws of the ciety is available for inspection by the claimants/objectors in the office of the Society between 10.00 am to 02:00 pm on all days except Thursday, from the date of publication of this Notice till the expiry of its period by efflux of time.

Teakwood Co-operative Housing Society Ltd. Place: Mumbai Hon. Secretary Date: 05/07/2024

SURYODAY

risks, cost and consequences of the borrowers.

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that Mr. Ankit Kantibhai Prajapati & Mrs. Sejal Ankit Prajapati by executing an Agreement for sale dated 30/04/2024 vide no. Vasai 3-8548-2024 became the owner of Flat no. A/201, Sai Santosh CHS Ltd. Narayan Nagar, Tulinj road, Nallasopara East. Unfortunately, a crucial chain Agreement dated 10/02/1999 vide no. Vasai 2 CHH632/1999 has been lost on 01/06/2024 by the son (Pushpendrasingh Babusingh Rao) of previous owner Smt. Pankukuwar Babusingh Rao and a police complaint has been registered in Tulinj Police station on 07/06/2024. Any person/s who is/are having any claim, right, title and interest in the said flat by way of sale, gift, exchange, mortgage, charge, lease, lien, succession or in any other manner whatsoever should intimate the same to the undersigned with documentary proof within 15 days from the date of publication of this notice at the address provided hereunder. In case no objectors are received within the aforesaid time, it shall be presumed that there are no claimants and our client Mr. Ankit Kantibhai Prajapati & Mrs. Sejal Ankit **Prajapati** are entitled to gift, transfer, Sale and assign the above said flat along with the shares provided by the society.

Lex Legal Remedy (LLP) Advocates & Legal Consultant, Office no. 44, Sanskruti Building, Nallasopara Vasai Link Road, Nallasopara (E), Tal. Vasai. Dist. Palghar 401209.



SHRIRAM City

Shriram Finance Ltd.

Registered Off.: Sri Towers, Plot No. 14A, South ndustrial Estate, Guindy, Chennai 600 032 Branch Off: Solitaire Corporate park Building No.7,772 7th Floor, Chakala, Andheri East, Mumbai-400093.

Notice for intimation to remove the articles / personal belonging from Mortgaged Property

Website: www.shriramfinance.in

Note: It is informed that "SHRIRAM CITY UNION FINANCE LIMITED" has been amalgamated with "SHRIRAM TRANSPORT FINANCE LIMITED" as per order of NCLT, Chennai. Subsequently the name of "SHRIRAM TRANSPORT FINANCE LIMITED" was changed as "SHRIRAM FINANCE LIMITED" with effect from 30.11.2022 vide Certificate of Incorporation pursuant to change of name dated 30-11-2022.

Without Prejudice

Date: 19-06-2024

To, 1. Mr. SUHAS MOHAN LAVEKAR (Borrower)

C/72 ,Shrikrishna Bhuvan, Ground Floor ,Jahangir Merwanji Street, Opp. KEM Hospital, Parel, Mumbai-400012

2. Mrs. SAILI SUHAS LAVEKAR (Co-borrower/Gurantor). 308, 3rd Floor,4th Sharddha Mistry Building,

Jerabai Wadia Road, Near TATA Hospital, Parel, Mumbai-400012 Sub:- Notice for intimation to collect the articles /personal belonging

from yard

Dear Sir/Madam

We have taken the physical possession of mortgaged by you on 13/03/2023 on the said day the Authorized officer had informed you to remove all the movable articles lying in your premises but you have failed do the same even after communicating in the presence of the Tehsildar/Registrar and issued various intimation letters also & after intimated you failed to remove the movable articles we have shifted your all movable articles to Thane yard.

Its already crossed more than 6 month and since the day of physical possession however no attempt or any communication has been received from your end to get back the movable/articles. Due to the presence of movable articles, Shriram finance ltd has incurred huge expenses for safeguarding the said articles. You have to pay the necessary charges if you wish to retain the same failing which we will be forced to disposed/scraped without given any further intimation and also inform you that we will not be responsible for any loss or any claim on the said movable/articles dispose of from our end.

> Thanking you. For Shriram Finance Ltd. Authorised Officer

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that as per information given by my client Smt. Nanda Ashok Desai that her husband Ashol Akaram Desai was the owner of Flat No. 302 on 3rd Floor Shree Jay Ganesh Park Co-operative Housing Society Ltd., Jaihind Colony. G. Gupte Road, Dombivli (West) Dist.-Thane (hereinafter referred to as "said flat").

Ashok Akaram Desai expired on 11/09/2004 leaving behind his wife Smt. Nanda Ashok Desai, daughter Mrs Deepali Sandeep Pagare (nee) Deepali Ashok

Desai and son Abhijeet Ashok Desai as the only legal heirs as per provisions of Hindu Succession Act. The deceased's mother viz Anusaya Akaram Desai expired and the deceased had one more daughter Rupchaya Dattaji Shinde (nee) Rupali Ashok Desai who also expired on 14/09/2016. After completion of due procedure of law the society transferred the shares bearing Share Certificate No. 17, Shares Nos. 81 to 85 on 18/03/2005 in the name of deceased's wife Smt. Nanda Ashok Desai.

My client Smt. Nanda Ashok Desai has entered into agreement for sale dated 20/06/2024 with Mr. Danie Manikandan Vanneri in respect of above mentioned fla and Mrs. Deepali Sandeep Pagare and Abhijeet Ashok Desai have signed the said agreement as the Confirming Party and the same is registered with Sub-Registrar Kalyan-3 under No.9046/2024 registered on 20/06/2024. If any person / persons have any type of right such as Lien, mortgage, maintenance, gift, sale / purchase or being legal heir of deceased Ashok Akaram Desai or any type of charge over the said flat, he/she/they shall inform the same in writing along with necessary documantry proof within 7 days of publication of this notice at below mentioned address. If any objection is not received, within given period, my client will complete the transaction of sale / purchase of the above mentioned flat with Mr Daniel Manikandan Vanneri and objection received thereafter shall not be entertained

Place - Dombivali Date - 05/07/2024 (Beena M. Sansare) Advocate

A/5, Sanyogita Society Pt. Deendayal Road, Anand Nagar,

Dombivli (West), Dist-Thane.

Suryoday Small Finance Bank Limited

Regd. & Corp. office: 1101, Sharda Terraces, Plot 65, Sector - 11, CBD Belapur, Navi Mumbai - 400614. CIN: L65923MH2008PLC261472.

Under Section 13 (2) of The Securitisation And Reconstruction of Financial Assets And Enforcement of Security Interest Act, 2002 Whereas the undersigned is the Authorised officer of the M/s. Suryoday Small Finance Bank Ltd. ("SSFBL") under Securitisation And Reconstruction of Financial Assets And Enforcement of Security Interest Act, 2002 and in exercise of powers conferred under Section 13(12) read with Rule 3 of Security Interest (Enforcement) Rules, 2002, issued Demand Notices under Section 13(2) of the said Act, calling

upon the following Borrower(s), Co-Borrower(s), Guarantor(s) to discharge in full their liability to the Company by making payment of entire outstanding including up to date interest, cost and charges within 60 days from the date of respective Notices issued and the publication of the Notice as given below as and way of alternate service upon you. As security for due repayment of the loan, the following Secured Asset (s) have been mortgaged to SSFBL by the said Borrower(s), Co-Borrower(s), Guarantor(s) respectively.

	Sr. No.	Name of Borrower / Co-Borrower/ Guarantor	Date of Demand Notice	Date of NPA	Total Outstanding Amount in Rs.
	1	LAN No. 217010000401, 1) MR. ANIL SHIVAJI PAWAR 2) MRS.KAVITA ANIL PAWAR	30/04/2024	09/04/2024	Rs. 55,29,550.32/- AS ON 29/04/2024
Description of Secured Asset(s) /Immovable Property (ies): ALL THAT PIECE AND PARCEL OF OFFICE NO. 01, ADMEASUF ABOUT 595.57 SQ. FT. CARPET AREA, ON THE GROUND FLOOR, IN THE BUILDING KNOWN AS "VINAYAK PARK BUILDING "B", CONSTRUCTED ON LAND BEARING S. NO. 157/9, 162A/A7, 162/A/7-K, ADM. 4390 SQ. MTRS. SITUATED AT REVE					

VILLAGE MANDA, IN TALUKA AND SUB-REGISTRATION DISTRICT KALYAN, DISTRICT THANE, WITHIN THE LIMITS OF KALYAN DOMBIVALIMUNICIPAL CORPORATION. If the said Borrower, Co-Borrower(s) & Guarantor(s) fails to make payment to SSFBL as aforesaid, SSFBL shall be entitled to take possession of the secured asset mentioned above and shall take such other actions as is available to the Company in law. entirely at the

The said Borrower(s), Co-Borrower(s) & Guarantor(s) are prohibited under the provision of sub section (13) of section 13 of SARFAESI Act to transfer the aforesaid Secured Asset(s), whether by way of sale, lease or otherwise referred to in the notice without prior consent of SSFBL. Sd/- Authorised Officer - For Survoday Small Finance Bank Limited Place: MUMBAI. Date: 05-07-2024

Public Notice

My mother, Late Smt. Parvathy Subramanian, passed away on 12th July 2023. Lintend to claim the parenta Property located at G03, Shree Ashapura Housing Society, C-Type Building, Sunil Nagar, Dombivli (E), Thane District, Maharashtra, Pin Code 421201.

Any person or persons having any right

title or interest by way of inheritance or claim against the said property should contact me, Rajesh Mani, a rajeshmani@yahoo.com along with ocumentary evidence in support of the said claim within 15 days of publication of his Notice, failing which claims if any sha be deemed to have been waived Rajesh Mani

G03. Shree Ashapura Housing Society. C-Type Building, Sunil Nagar, Dombiyli (E), Thane District, Maharashtra, Pin Code 421201 Date: 05.07.21

PUBLIC NOTICE

Appi Babu Salian has lost Misplace riginal Share Certificate in respect o her flat No. 2744 in Bldg No. 62, Pipal CHSL, Gandhi Nagar, Bandra (East). Mumbai – 400 051, Shares bearing distinctive nos 66 to 70 (both nclusive) vide share certificate No. 14 and the same is not traceable

Any person or persons or any financial institutions having possession of said original share certificate or pledged with them or having any claim to said flat should intimate to me in writing within 14 days after which society shall proced to consider request to ssue duplicate share certificate

Place : Mumbai Date : 04-07-2024 Appi Babu Salian

PUBLIC NOTICE

This NOTICE is hereby given under the instructions of my client MR. JASWINDER SINGH BHUI that, his father Mr. Kawaljeet Singh Harcharan Singh was the owner of the Flat No.15 Building No.3, Mount View CHS. Ltd., Plot No.8, Bhawani Nagar, Marol Maroshi Road, Marol Andheri (E), Mumbai - 400 059, by virtue of Agreement dated 01/10/1992 executed between Mrs. Vimla Arun Rao and Mr. Kawaljeet Singh Further my client states that his father Mr. Kawaljeet Singh Harcharan Singh and mother Mrs. Pramjeet Kaur Kawaljeet Singh are the lawful joint owners of the said **Flat No.16**, by virtue of Agreement dated 09/05/2000 as they have purchased the said Flat from Mr. Kamlesh Kumar Gupta and Mrs Suman Gupta. That Mr. Kawaljeet Singh Harcharan Singh died or 11/03/2022, leaving behind him, his wife and two sons namely (1) Mr.Jaswinder Singh (himself), (2) Mr.Randhir Singh being the legal heirs in respect of said Flat No.15 and 16. That my client's brother Mr.Randhir Singh expired on 10/05/1999

Now my client and his mother are legal heirs having occupation and possession of the Flat No.15 and Flat No.16 and there are no legal heirs except my client and his mother. The Flat No.15 and Flat No.16 are free from all encumbrances, charges and claims.

ALL PERSONS having any claim against or to the above property by way of inheritance, possession, mortgage, sale, gift, lease, lien charge, trusts, maintenance, easement, or otherwise however are hereby requested to make the same known to the undersigned in writing, with supporting documents at my office: Shop No. 2, Opp. Diamond Industrial Estate Near BMC Water Pump, Ketkipada, Dahisar (East), Mumbai - 400 068 and contact by **mobile No.9082011017**, within **14 days** from publishing of this Notice, failing which such persons/s will be considered to have given up aived and /or abandoned.

Place : Mumbai Date : 05.07.2024 (Ms. RAJANI A. JHA), Advocate, Mumbai High Court

PUBLIC NOTICE

Notice is hereby given to the public at large that LATE. SHRI VASANTKUMAR RAMCHANDRA UCHIL, expired intestate on 24.10.2021 in Mumbai leaving behind him his only legal heirs, his Wife MRS. USHA VASANTKUMAR UCHIL, his Son MR. AKSHAY VASANT UCHIL, his married daughter MRS. ASHITA ROSHAN ADKA. LATE. SHRI VASANTKUMAR RAMCHANDRA UCHIL was the sole owner of the Flat premises admeasuring area 716 Sq. Fts. (Carpet) bearing Flat No.26, Building No. A6/17 on 4th Floor, in the Soceity known as, "YASHADAYINI CO-OP. HSG. SOC. LTD.," situated at Jeevan Bima Nagar, Borivali (West), Mumbai - 400103, lying and being situated or plot of <mark>land bearing C.T.S. No. 1356 of Village Eksar, Tal. Borivali</mark> in the Registration Sub District and District of Mumbai City and Mumba

Anybody having any right, title, interest, claim, demand, by way of lega neirs, mortgage, sale, lease, gift, exchange etc. may contact the undersigned, within 15 days from the date of publication of this Notice with necessary supporting evidence of his/her claim to the below mentioned address. failing to which it shall be deemed to have waived their objection and claim

Darshankumar Rita (Advocate High Court)

Place: Mumbai

Shop No. 2, Navroj Apartment, S. V. Road Dahisar (East), Mumbai - 400068. Email - darshan.rita@gmail.com

Innovatus Entertainment Networks Limited

REGD OFFICE: 105. Richa Industrial Estate Premises Co-Operative Society Limited Plot No. 8/29. Off. New Link Road, Oshiwara, Andheri West, Mumbai-400053 Tel: 7249654338; Email: innovatusentertainmentnetwork@gmail.com; web: www.innovatus.info; CIN: U74120MH2012PLC235621: GST: 27AADCI0640.127F

NOTICE OF EXTRA ORDINARY GENERAL MEETING Notice is hereby given that Extra Ordinary General Meeting of the Company will be held on Friday. 26th July. 2024 at 3.00 P.M. at Office No. 105. Richa Industrial De rieu off Priority, 2024 at 3.00 F.M. at Office No. 103. Inclinational Estate Premises Co-Operative Society Limited, Plot No. 8/29. Off. New Link Road Oshiwara, Andheri West, Mumbai-400053, to transact the business, as set out in the Notice dated 29th June, 2024 of Extra Ordinary General Meeting of the company

The said notice along with the Proxy form, Attendance Slip has been dispatched to all members and the same is also available on the website of the company and on BSE Limited at www.bseindia.com. Person entitled to attend and vote at the meeting, may vote in person or by proxy.

through authorized representative, provided that all the proxies in the prescribe form/ authorization duly signed by the person entitled to attend and vote the meeting, may deposited at Office No. 105. Richa Industrial Estate Premises Co-Operative Society Limited. Plot No. 8/29. Off. New Link Road, Oshiwara, Andher West, Mumbai-400053, not later than 48 hours before the meeting.

By Order of the Board of Directors tus Entertainment Networks Limited

Date: 04.07.2024

Sanjay Dattaram Khanvilkar **Managing Directo** DIN: 09746349

PUBLIC NOTICE

TAKE NOTICE THAT my Client MRS. SHILPA NILESH KOTHARI is the absolute wner of ROOM NO. D/46, IN CHARKOP [1] SHIVAI CHS. LTD., PLOT NO. 438, RSC. owner of ROOM NO. D/46, IN CHARKOP, [1] SHIVAI CHS. LTD., PLOT NO. 438, RSC-43, SECTOR NO. 4, CHARKOP, KANDIVALI (WEST), MUMBAI – 400067, area admeasuring 40 sq. mtrs. Built up with all rights, title and interest therein. More particularly described in the Schedule mentioned hereunder:

The said ROOM NO.: D/46 is allotted to MR. HANUMANT SURBA LOKE by MHADA [WB] Project. MR. HANUMANT SURBA LOKE has by an agreement dated /06/2004 transferred the said Room to MRS. SHOBHA SURESH REPE. The said MRS. SHOBHA

SURESH REPE has by an agreement dated 5/9/2006 transferred the said Room to MRS. SHILPA NILESH KOTHARI. The Original allotment letter issued by MHADA in respect of ROOM NO.: D/46 infavour of MR. HANUMANT SURBA LOKE. The said allotment letter is misplaced and not traceable. Therefore, the necessary complaint is lodged with the Charkop Police Station and to that effect NC is issued by the Charkop Police Station bearing NC no. 72890-2024 dated 3/07/2024.

Any person having or claiming any right title interest of any type in the above propert Any person having or calming any right tue interests of any type in the above properly allotment or any part thereof by way of inheritance tenancy, Share, Sale, mortgage, lease lien, LICENSE, gift, possession or encumbrance of any nature whatsoever including any by way of intimate the same to the undersigned together with the documents on the basis of which such claim and made with 14 days from the date of publication of this notice failing which our clients shall complete the transaction without reference to such claim and colored favor the presence by the streams of a waying and not brighted as overcised. claims of such persons shall be treated as waived and not binding on our clients.

: SCHEDULE OF PROPERTY ABOVE REFERRED TO:

: SCHEDULE OF PROPERTY ABOVE REFERRED TO:

ALL THAT PIECE AND PARCEL OF THE ROOM NO. DI46 IN CHARKOP [1] SHIVAI

CHS. LTD., SITUATED AT PLOT NO. 438, RSC- 43, SECTOR NO. 4, CHARKOP,

KANDIVALI (WEST), MUMBAI – 400067 [WORLD BANK PROJECT] area admeasuring

do sq. mts. built up Mumbai Suburban District, Constructed on the Plot of Land bearing

C.T.S NO. 1C/1/120 of Village-Kandivali, Taluka-Borivali, Mumbai Suburban District. The

Year of construction is 1988–89, together with soil, subsoil of the said Room and along with

the common use and enjoyment of passage and onen spage. he common use and enjoyment of passage and open space.

> Mr. NAVIN C. SHETI Advocate High Cour D/13, Plot No, 507, Sector 5, Mahalaxmi C.H.S. Ltd.

Place : Mumbai Dated: 05-07-2024 Charkop, Kandivali [W], Mumbai-400 067.

APPENDIX - IV [Rule 8(1)] DCB BANK POSSESSION NOTICE (Immovable Property)

The undersigned being the authorized officer of the DCB Bank Ltd. under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforceme of Security Interest (54 of 2002) and in exercise of powers conferred unde section 13(12) read with rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules 2002 issued a demand notice on below mentioned dates calling upon the borrowers (Borrower's and Co-Borrower's and Guarantors) to repay the amoun mentioned in the notice as detailed below in tabular form with further interest thereon from within 60 days from the date of receipt of the said notice.

The Borrower and Co-Borrower and Guarantors having failed to repay the amount, notice is hereby given to the Borrower, Co-Borrower and the public in general that the undersigned has taken possession of the properties described herein below in exercise of powers conferred on him under sub-section (4) of section 13 of Act read with rule 8 of the Security Interest Rules 2002 on th possession dates mentioned in the table

The Borrowers, Co-Borrowers and Guarantors in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the properties (Description of the immovable Property) and any dealings with the properties will be subject to the charge of the DCB Bank Ltd., for respective amount as mentioned here below. The Borrower's attention is invited to provisions of Sub-section (8) of Section 13 of the act, in respect of time available, to redeem the secured assets

(1)	Physical Possession Dated - 03rd July, 2024
Demand Notice Dated	20/07/2023
Name of Borrower(s) and Co-Borrower(s)	1) Mr. GAUHAR ALI 2) Ms UJALA KHATOON
Loan Account No.	DRHLMMO00541160
Total Outstanding Amount	Rs. 18,14,844.00/- (Rupees Eighteen Lakh Fourteen Thousand Eight Hundred Forty Four Only) as on 20/07/2023 with further interest thereon till payment/realization.
	All that piece and and parcel of Flat No. 001, Ground Floor, Brahma Heights CHSL, S.No. 156/7,8,9 of Village Mamdapur, Off Neral Badlapur Road, Near

Central Park Garden, Neral - 410101, Karjat, Raigad The Secured Assets) Date: 05/07/2024 **Authorised Office** DCB Bank Ltd. **PUBLIC NOTICE**

IN THE HON'BLE METROPOLITAN MAGISTRATE'S 60TH **COURT AT KURLA, MUMBAI** CASE NO. MISC/1571/ 2023

MRS. NOORJAHAN ISMAIL MANSOORI, APPLICANT V/S.

THE SUB-REGISTRAR OF M.C.G.M.,

MAY IT PLEASE YOUR HONOUR:

about -16 years.

M-EAST WARD, GOVANDI,

MUMBAI - 400 043. **APPLICATION FOR PAPER PUBLICATION**

It is more respectfully submitted on behalf of the Applicant. 1) That in the above said matter the Applicant has filed an application for registration of birth of Applicant's son Faizal, aged

2) That this Hon'ble court issued the direction for publication of

notice in the regional news paper. 3) Hence as per the direction of the Hon'ble Court kindly the permission to be given to the Applicant for the purpose of the

publication. Place: Mumbal Date: 05.07.2024

Ganesh B. Shinde (Adv. For Applicant)

)...DEFENDANTS

...RESPONDENT

Court Room No. 3 IN THE COURT OF HON'BLE CITY CIVIL & SESSIONS **COURT AT DINDOSHI IN GOREGAON COMMERCIAL SUMMARY SUIT NO. 68 OF 2024**

UNION BANK OF INDIA Banking Company constituted under The Banking Companies)

(Acquisition & Transfer of Undertaking) at, 1970; Having its Head) Office at- Union Bank Building, 6th Floor, 66/80, Mumbai Samachar Marg, Fort, Mumbai-400001. And having its Branch office at, Link Road Marve Branch, Shop no. 1, 2,)

3 & 4, Agarwal Infinity Height, Link Road Orlem, Marve Road, Malad) West, Mumbai 400 064

Maharashtra Through Mr. Mansoor Ahmed Khan S/o Mr. Shouket Khutub Khan Branch Manager Age - 39 sears, Occ. Service

Mobile No. 9028702080 Email id:-ubin0572829@unionbankofindia.bank)...PLAINTIFF

1. MR. RANJIT PRABHUDAS RATHOD (BORROWER) Age - Adult Years, Occ. Service, 2. MR. BHARAT PRABHUDAS RATHOD (BORROWER) Age: Adult Years, Occ. Service,

Having address at, Room No. 05, Haji Remtulla Chawl, Dhobi Ghat, Malad East 400097, Maharashtra Also at Flat No.203, 2nd Floor, B Wing, Shree Darshan Apartment) Village: Narangi, Virar East, Pincode -401303, Maharashtra Mobile no 977342664

Fmail Id: Not Known 3. MR. ANAND SAVALARA M KADAM (GUARANTOR)

Age - Adult Years, Occ. Employed Having address at, 901/c-7, Charkop Omkar Darshan CHSL, Charkop, Sector - 9. Kandivali West. Mumbai 400067. Maharashtra Mobile No. 9029002467 Email Id: Not Known

TAKE NOTICE that, this Hon'ble Court will be moved before his H.H.J. CORAM - HH.J SMT. S.M. TAKALIKAR presiding in Court Room No.03 on 23.08.2024 at 11:00 am in the forenoon by the above named plaintiff for following relief:-

The Plaintiffs therefore pray:

(a) That the Defendant, be decreed and ordered to pay to the plaintiff a sum Rs.12,04,241.32 (Rupees Twelve Lakh Four Thousand Two Hundred Forty One and Paisa Thirty Two Only) as on 30.09.2023 together with further interest @10.25% p.a with monthly rests till judgment and thereafter further interest at the Contractual rate from the date of judgment till payment.

b) That the Defendants may be directed to pay to the plaintiff their costs of the suit. c) And for such other and further reliefs as the nature and circumstances of the case ma

Dated this 27th day of June, 2024.

seal

For Registrar, City Civil Court, Dindoshi at Bombay

ANANDKUMAR R. SINGH Shop no .10 Sunshine Commercial Complex Station Road, Nallasopara (E) Tal. -Vasai Dist Palghar Maharastra-401 209 Mob -9619603320 anandsingh253@gmail.com

MR. RANJIT PRABHUDAS RATHOD, MR. BHARAT PRABHUDAS RATHOD AND MR: ANAND SAVALARAM KADAM

SHYAMKAMAL INVESTMENTS LIMITED CIN: L65990MH1982PLC028554

Registered Office: Shop No. 25, LG Target The Mall, Chandavarkar Road, Opp. BMC Ward off, Borivali West, Mumbai – 400 092
Email id: shyamkamalinvt@gmail.com

NOTICE OF 42ND ANNUAL GENERAL MEETING AND REMOTE E-VOTING INFORMATION

Notice is hereby given that the 42nd Annual General Meeting ("AGM") of the Members of the Company will be held on Wednesday, 24th July, 2024 at 4:00 P.M. through Video Conferencing ("VC") / Other Audio Video Means ("OAVM") to transact the ordinary and special businesses as set out in the notice of AGM.

AGM will be held through VC/OAVM without physical presence of the Members and in compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013 ("the Act") read with rules made thereunder and Circular No. 14/2020 dated April 08, 2020, Circular No. 17/2020 dated April 13, 2020 issued by the Ministry of Corporate Affairs followed by Circular No. 20/2020 dated May 05, 2020 and Circular No. 02/2021 dated January 13, 2021 and all other relevant circulars issued from time to time issued by the Ministry of Corporate Affairs "MCA Circulars") and the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ('Listing Regulations) and Circular dated May 12, 2020 issued by Securities and Exchange Board of India ("SEBI Circular") to transact the businesses as set out in the Notice of the AGM. Members attending the AGM through VC/OAVM facility shall be counted for the purpose of reckoning the quorum under Section 103 of the Act.

In compliance with the above circulars, the AGM Notice has been electronically sent or Tuesday, 2nd July, 2024 to those Members whose names appeared in the Register of Members / Register of Beneficial owners as on close of business hours on Friday, 28th June, 2024 and who have registered their email addresses with the Depository Participants or with the Registrar & Share Transfer Agent of the Company ("R&T Agent") or with the Company. The Notice of the AGM is also available on the Company's website at www.shvamkamal.com, website of stock exchange i.e. BSE Limited at www.bseindia.com and on website of e-voting facility provider i.e. National Securities Depository Limited ("NSDL") at www.evoting.nsdl.com.

Manner of updating e-mail address is as below Members holding shares in Dematerialized mode, who have not registered/updated their email addresses with their Depository Participants, are requested to register/update their email addresses with their respective Depository Participants with whom they maintain their Demat Account.

a) The Company has provided the facility to the Members to cast their vote on the matters set forth in AGM Notice, either by way of "remote e-voting" facility, prior to the AGM or by way of electronic voting system during the AGM. The instructions for joining the AGM and the manner of participation and voting are provided in the Notice of the AGM.

) The manner of voting by the Members holding shares in dematerialized mode, physical mode and for members who have not registered their email address, facility for voting

shall be exercised through electronic means at AGM. A person whose name is recorded in the Register of Members or in the Register of Beneficial Owners maintained by the Depositories as on the Cut-off date i.e. Wednesday, 17th July, 2024 only shall be entitled to avail the facility of remote e-voting

or participation at the AGM and voting through electronic voting system thereat. l) The remote e-voting will commence on Sunday, 21st July, 2024 at 9:00 A.M. (IST) and

be concluded on Tuesday, 23rd July, 2024 at 5:00 P.M. (IST) e) Any Person, who acquires shares of the Company and becomes member of the Company after dispatch of notice of AGM and who holds Shares of the Company as of cut-off date i.e., 17th July, 2024, may obtain the login ID and password by sending a request at evoting@nsdl.co.in. However, if holder is already registered with NSDL for

remote e-voting then the use of existing user ID & password for casting the vote shall work. Further the facility for voting through electronic voting system will also be made available during the AGM, to the Members who are attending the AGM and have not

already cast their vote(s) through remote e-voting. g) Members who have cast their vote by remote e-voting may also attend the AGM, but

shall not be allowed to vote again at the AGM. n) A person, whose name is recorded in the register of members or in the register of beneficial owners maintained by the depositories as on the cut-off date only shall be entitled to avail the facility of remote e-voting; In case of any queries, you may refer the Frequently Asked Questions (FAQs) fo

section of www.evoting.nsdl.com or call on toll free no.: 1800 1020 990 and 1800 22 44 30 or send a request at evoting@nsdl.co.in. Members are requested to carefully read all the Notes set out in the Notice of the AGM and in particular, instructions for joining the AGM, manner of casting vote through remote e

Shareholders and e-voting user manual for Shareholders available at the download

oting or through electronic voting system during the AGM. For, Shyamkamal Investments Limited

Jatinbhai Shah Date: 25.06.2024 Managing Director Place: Ahmedabad DIN: 03513997

अदानीपासून मुंबईला वाचवा

जिमनी घशात घालणाऱ्या चोरांची चौकशी करा

विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचा सरकावर जोरदार हल्लाबोल

मुंबई, दि. ४ (प्रतिनिधी) : राजरोसपणे मुंबई लुटली जात आहे. दुग्ध विकास विभागाची साडे आठ हेक्टर जागा अदानीच्या घशात घातली आहे. त्यामुळे मुंबईला अदानीपासून वाचवा असे आवाहन करत जिमनी घशात घालणाऱ्या चोरांची चौकशी करण्याची मागणी आज विधानसभेत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली. अदानी पूर्ण मुंबई साफ करीत आहेत. अदानींना राज्याचे पिकविमा कंपन्यांकडून शेतकऱ्यांची लूट: नाना पटोल

मराठवाड्यासह विविध भागात दुष्काळ आहे,

शेतकरी संकटात आहे असे असताना शेतकऱ्याला

मदत मिळत नाही तर दुसरीकडे पिकविमा कंपन्या

शेतकऱ्यांच्या जीवावर खिसे भरत आहेत. राज्यातील

सरकार पीक विमा कंपन्यांबरोबर आहे, मोदींच्या

या बेवसाईटवर नोंद झाली नाही तर पीक विमा

मिळत नाही. शेतकऱ्यांची लूट करणारे हे पीकविमा

धोरण बदलून शेतकरी हिताचे धोरण बनवा, अशी

मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष

नाना पटोले यांनी केली आहे. प्रसार माध्यमांशी

सूचना याद्वारे आम जनतेस देण्यात येते की

माझे अशील १. श्री. पियश शशीकांत शाह व

२. श्रीम. कांता शशीकांत शाह ३. श्रीम. रूपा पियश

शाह हे फ्लॅट जागा फ्लॅट क्र. १०५

१ ला मजला, रूस्तमजी आदर्श एक्सेलेन्सी

रूस्तमजी आदर्श एक्सेलेन्सी सीएचएस लि. म्हण-

ज्ञात, आदर्श विहार कॉम्प्लेक्स, ऑफ मार्वे रोड

मालाड (प), मुंबई ४०० ०६४ क्षेत्रफळ मोजमापि

८३७ चौ. फूट (चटई) धारक मालमत्ता संयुक्तरित्य

खरेदी केली होती व शेअर प्रमाणपत्र क्र. ००५

विभिन्न क्र. २१ ते २५ धारक त्यांचे मूल्य रु. ५०/

प्रत्येकी असून १. श्री. विजय मनहार पटेल

२. श्रीम. पुजा विजय पटेल ३. श्रीम. पार्वतीबेन

दि. ३१ मे, २०२४ रोजी केले व नोंदणीकरण

दि. ३१.०५.२०२४ अंतर्गत केले. व ते दिवंगत

मनहार मुलजी पटेल यांचे कायदेशीर वारस आहेत

कोणाही व्यक्तीस सदर फ्लॅट संबंधात कोणतेह

दावे असल्यास तसेच संबंधात दावे, हक्क, अधिका

वा हितसंबंध असल्यास तसेच सदर गहाण, भेट

पभार, धारणाधिकार, न्यास, ताबा, सुविधाधिकार

जप्ती वा अन्य काही असल्यास त्यांनी याद्वारे त्यांच

आक्षेप काही असल्यास सदर सूचनेच्या प्रसिद्धी

तारखोपासून ०७ दिवसांच्या आत लेखी स्वरूपा

सचित करावे अन्यथा सदर दावे सदर व्यक्तींचे कार्ह

असल्यास ते अधित्यागीत मानले जातील व सर

इच्छा व हेतु अधित्यागीत व/वा परित्यागी

मानले जातील व दिवंगत मनहार मलजं

पटेल यांचे कायदेशीर वारस सदर स्वरूपात गृहि

रूम क्र. १४, देसाई वाडी. जे. एस. रोड

दहिसर (प), मुंबई ४०० ०६२

आर. पी. चौबे बकील

वारसा, अदलाबदल,

त्यांचा मृत्यू दि. ०७.०३.२०२३ रोजी झाला

पटेल यांनी विक्रीकरिता

बीआरएल-६-१२२३७-२०२

महसूल विभागाची वेबसाईट आजही बंद आहे

मित्रोंबरोबर आहे.

विरोधी पक्षनेते वडेट्टीवार यांनी केला

विधानसभा पक्षनेते विजय वडेट्टीवार मुंबईतील

मुंबई, दि. ४ (प्रतिनिधी) : राज्यात बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले

त्यावेळी ते बोलत होते. वडेट्टीवार म्हणाले की, कुर्ला येथील दुग्ध शाळेची जमीन

यांनी भाजपाप्रणित शिंदे सरकारवर तोफ

सूचना याद्वारे आम जनतेस आमचे अशील

श्रीम. राजकुमारी आर. मिश्रा हे आहेत, आमचे

अशील हे **फ्लॅट क्र. १०७, पहिला मजला**

बी विंग, बिल्डींग सरस्वती व सोसायटी न्य

सरस्वती को-ऑप. हा. सो. लि. म्हणून ज्ञात

जंगीड कॉम्प्लेक्स. मीरा रोड (पूर्व). जिल्ह

सदर फ्लॅट अंशत: मे. जोशी होल्डिंग्ज प्रा. लि

यांच्यादारे खरेदी केला होता व मे. जंगीड बिल्डर्स

प्रायव्हेट लिमिटेड यांच्याकडून नोंदणीकृत विक्री

दस्तावेज क्र. सीएचएचए-११८३-१९९६

दिवंगत मे, जोशी होल्डिंग्ज प्रा. लि. यांनी सदर

फ्लॅट श्रीम, राजकमारी आर, मिश्रा यांना विक्री

करार दि. २२.०८.२००० अंतर्गत विक्री केला.

ज्याअर्थी विक्रीचे करार दि. **२२.०८.२००**०

अंतर्गत अनोंदणीकृत होते व करार गहाळ झाले

आहेत त्यामुळे, आमचे अशील यांनी दस्तावे

अंतर्गत दाखल केली. नंतर प्रमाणित मूळ प्र

विक्रीचे करार दि. २२.०८.२००० अंतर्गत विक्री

करार दि. **१४.०२.२०१४** रोजी दस्तावेज

दि. १४.०२.२०१४ अंतर्गत अंमलात आणले

आमचे अशील, सदर प्रसिद्धी मार्फत याद्वारे आम

जनतेस सचित करत आहेत की. जर कोणाही

व्यक्तीस सदर मळ बिल्डर करार व त्यांची

नोदणीकरण पावती सापडल्यास त्यांनी कृपया सदर

आमचे कार्यालय येथे खालील निर्देशित पत्यावर

सदर सूचनेच्या प्रसिद्धी तारखोपासून १५ (पंधरा

दिवसांच्या आत परत करावे. तसेच जर कोणाह

व्यक्तीस सदर फ्लॅट व/वा शेअर्स वा कोणत्यार्ह

धारणाधिकार, परवाना, भेट, जप्ती वा अडथवं

काही असल्यास वा अन्य काही असल्यास त्यांनी

संबंधित दावे आमचे अशील यांना दाखाल करावे

अन्यथा दावे काही असल्यास सदर व्यक्तीचे दावे

अधित्यागीत व/वा परित्यागीत मानले जातील व

(राजेद्र सिंह राजपुरोहित)

वकील उच्च न्यायालय, मंबई

दकान क्र. ९, अस्मीता ओरिएन्ट सीएचएस लि.

अस्मीता क्लबजवळ. मीरा रोड (प).

आमचे अशील याकरिता बंधनकारक नसतील.

टीएनएन-७-१२८४-२०१४

दि. १४.१०.१९९६ अंतर्गत केला होता.

दि. **२३.०७.१९९६** अंतर्गत

संदर्भित) चे मालक आहेत



हस्तांतरणाचा मुद्दा उपस्थित केला सदर जिमनीचे मूल्यांकन किती आहे? जिमनीवरील एफएसआय चे मुल्याकंन किती होते? किंमत वीस हजार कोटी प्रमुख पाठीशी घालत आहेत असा साडे आठ हेक्टर आहे. दहा जून २०२४ रुपये होते तरीही रेडी रेकनरच्या केवळ

श्री. राजकुमार कन्हैयालाल मिश्रा, आमचे अशील

बी विंग. बिल्डींग सरस्वती व सोसायटी न्यु

सरस्वती को-ऑप. हा. सो. लि. म्हणून ज्ञात

जंगीड कॉम्प्लेक्स, मीरा रोड (पूर्व)

जिल्हा ठाणे ४०१ १०७ (यापुढे सदर फ्लॅट म्हणू-

सदर फ्लॅट अंशत: मे. जोशी होल्डिंग्ज प्रा. लि

यांच्याद्वारे खरेदी केला होता व मे. जंगीड बिल्डर

प्रायव्हेट लिमिटेड यांच्याकडून नोंदणीकृत विक्री

दिवंगत मे. जोशी होल्डिंग्ज प्रा. लि. यांनी स

फ्लॅट श्री. राजकमार कन्हैयालाल मिश्रा यांना विक्री

करार दि. २२.०८.२००० अंतर्गत विक्री केला

ज्याअर्थी विक्रीचे करार दि. **२२.०८.२००**०

अंतर्गत अनोंदणीकृत होते व करार गहाळ झाले

आहेत त्यामुळे, आमचे अशील यांनी दस्तावेज

संबंधात गहाळ तक्रार वाकोला पोलीस स्टेशन येथे

अहवाल क्र. ५८२/२०१४ दि. ०७.०२.२०११

अंतर्गत दाखल केली, नंतर प्रमाणित मळ प्रत

विकीचे करार दि. २२.०८.२००० अंतर्गत विकी

करार दि. १४.०२.२०१४ रोजी दस्तावेज

दि. १४.०२.२०१४ अंतर्गत अंमलात आणले होते

आमचे अशील, सदर प्रसिद्धी मार्फत याद्वां

आम जनतेस सचित करत आहेत की, जर कोणाई

व्यक्तीस सदर मूळ बिल्डर करार व त्यांची नोदणीकर

आमचे कार्यालय येथे खालील निर्देशित पत्याव

सदर सूचनेच्या प्रसिद्धी तारखोपासून १५ (पंधरा

कोणाही व्यक्तीस सदर फ्लॅट व/वा शेअर

वा कोणत्याही भाग वा भागासंबंधात कोणतेर्ह

गहाण, भाडेकरार, धारणाधिकार, परवाना, भेट

जमी वा अडथळे काही असल्यास वा अन

काही असल्यास त्यांनी संबंधित दावे आमचे अशीत

यांना दाखाल करावे अन्यथा दावे काही असल्या

सदर व्यक्तीचे दावे अधित्यागीत व/वा परित्यागी

मानले जातील व आमचे अशील याकरित

(राजेंद्र सिंह राजपुरोहित)

वकील उच्च न्यायालय, मंबई

दकान क्र. ९, अस्मीता ओरिएन्ट सीएचएस लि.

अस्मीता क्लबजवळ, मीरा रोड (पू).

बंधनकारक नसतील.

दावे वा हक, अधिकार, हितसंबंध असल्य

तसेच वारसा, शेअर, विक्री,

पावती सापडल्यास त्यांनी

दि. १४.१०.१९९६ अंतर्गत केला होता.

२३.०७.१९९६

सीएचएचए-११८२-१९९६

टीएनएन-७-१२८३-२०११

संदर्भित) चे मालक आहेत

फ्लॅट क्र. १०६, पहिला मजला

२५ टक्के दराने जमीन दिली गेली आहे यावरही विरोधी पक्षनेत्यांनी आक्षेप

हस्तांतरणासंदर्भात

पशुसंवर्धन आयुक्त तुकाराम मुंडे यांनी काय शिफारशी केल्या होत्या. तुकाराम मुंडे यांनी दिलेली नोट अनुकूल नव्हती म्हणून त्यांची बदली करण्यात आली का असा सवात त्यांनी उपस्थित केला. त्यांनी मागणी केली.

सूचना याद्वारे देण्यात येते की, मूळ शेअर प्रमाणपत्र अंतर्गत शेअ सोसायटी म्हणून ज्ञात जय ओम बालाजी को–ऑप. हा. सो. लि म्हणून ज्ञात, लक्ष्मी नगर मंदिरजवळ, उत्तन रोड, भाईंदर (प) जिल्हा ठाणे ४०१ १०१ येथील मालमत्तेच्या नावे जारी केले होते करार गहाळ झाले आहेत व सदर गहाळ तक्रार भाईंदर पोलीस स्टेशन येथे अहवाल क्र. २०६५२-२०२४ दि. ०२.०७.२०२४ अंतर्गत दाखल केली होती. सदर श्री. यशोदिन नाईक हे सोसायटीचे सभासद आहेत व त्यांन

ड्यप्लिकेट शेअरकरिता अर्ज केला आहे. सोसायटी याद्वारे दावेदार च्याकडन दावे व आक्षेप मागवीत आहेत. आक्षेपकर्ता पदार हे ड्युप्लिकेट शेअर प्रमाणपत्र जारी करण्याकरिता सद नुचनेच्या प्रसिद्धी तारखोपासून १४ (चौंदा) दिवसांच्या आ भचित करावे. सदर दस्तावेज व अन्य परावे यांची प्रत यांच्यास ्यांचे दावे आक्षेप ड्युप्लिकेट शेअर प्रमाणपत्र जारी करण्याकरित सोसायटी जय ओम बालाजी को-ऑप. हा. सो. लि. यांना जां करत आहेत. जर कोणतेही दावे/ आक्षेप वरील विहित तरण्यास मुक्त असेल. दावे/ आक्षेप जर काही असल्यार नोसायटीस स्विकत झाल्यास त्यांनी त्यांच्यासह व्यवहार करू नयेत नेर्देशित फ्लॅट संबंधात गहाळ/ हरवले आहेत, त्यामुवं थी. यशोटिप नाईक यांनी ड्यप्लिकेट शेअर प्रमाणपत्राकरिता अर

वकील उच्च न्यायालय फ्लॅट १०८, भाईदया नगर. बी नवघर रोड भाईंदर पूर्व, जिल्हा ठाणे ४०१ १०५

दर. ७२४९६५४३३८ ईमेल : innovatusenterta

अति विशेष सामान्य सभेची सचना

सूचना याद्वारे देण्यात येते की, कंपनीची अति विशेष सामान्य सभा शुक्रवार, दि. २६ जुलै, २०२४ रोजी ३.०० कार्यालय क्र. १०५, रिचा इंडस्ट्रीयल इस्टेट प्रीमायसेस को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, प्लॉट क्र. ८/२९, ऑप न्यु लिंक रोड, ओशिवारा, अंधेरी पश्चिम, मुंबई ४०० ०५३ येथे कंपनीच्या अति विशेष सामान्य सभेच्य दि. २९ जून, २०२४ रोजीच्या सूचनेमध्ये पार पडलेल्या व्यवसायांवर विचार करण्याकरिता आयोजित केली आहे. सदर सचना यांच्यासह प्रॉक्सी प्रपत्र, अटेंडन्स पावती सर्व सभासदांना पाठविली आहे व सदर कंपनीची वेबसाइट बीएसई लिमिटेड www.bseindia.com वर उपलब्ध आहे.

ज्या व्यक्ती सभेमध्ये मतदान व उपस्थित राहण्यास इच्छुक आहेत त्यांनी व्यक्तीश: वा प्रॉक्सी/ मार्फत प्राधिकृत प्रतिनिधी यांना सर्व प्रकारचे प्रॉक्सीज प्रदान करावे व विहित प्रपत्र/ प्राधिकरण स्वाक्षरीकृत करून व्यक्तीश: उपस्थि राहावे व सभेमध्ये मतदान करावे व कार्यालय क्र. १०५, रिचा इंडस्टीयल इस्टेट प्रीमायसेस को-ऑप सोसायटी लिमिटेड, प्लॉट क्र. ८/२९, ऑफ न्यु लिंक रोड, ओशिवारा, अंधेरी पश्चिम, मुंबई ४०० ०५३ येथे सभेच्य

इन्नोवेटस एन्टरटेनमेंट नेटवर्क्स लिमिटेड यांच्याकरित

व्यवस्थापकीय संचालव दि. ०४.०७.२०२४ डीआयएन : ०९७४६३४ ठिकाण : मुंबई

चौ. फुट बिल्डींग क्र. २ मधील राणुशेठ एसआरए सीएचएसएल म्हणून ज्ञात, बांधकामित जिमन धारक सीटीएस क्र. १००२ नगर रचना ४ क्षेत्रफळ मोजमापित २७२२.४३ चौ. मीटर धारक व गाव माहिम, प्रभादेवी तालूका व जिल्हा मुंबई येथील मालमत्तेचे मालक आहेत. श्री. येलगत्ती उप्पालया इराया व श्री. येलगत्ती राजू उपालया यांनी सदर फ्लॅट नोटरीकृत विक्री करार दि. ११.०२.२००४ अंतर्गत मे. चैतन्य डेव्हलोपर्स (विकासक) व श्री. विजय किसन शेळके व अन्य ८ (प्रावर्तीय मंडळ) व श्री. येलगत्ती उपालया इराया व श्री. येलगत्ती राज उपालया (सभासद) यांच्या दरम्यान सदर करार अंमलात आणले होते, सदर करार मालक श्री. येलगत्ती उपालया इराया यांचा मृत्यू दि. ०५.०८.२०१६ रोजी झाला. पुढे, सदर मालमत्तेचा विकास मे. चैतन्य डेव्हलोपर्स यांनी बिल्डींग राणुशेठ एसआरए सीएचएसएल म्हणून ज्ञात यांनी केला व सदर विकास नोटरीकृत मायग्रेशन ऑफ ट्रान्जीशन कॅम्प करार यांमध्ये दि. ०१.०६.२००६ रोजी अंमलात आणले होते व श्री. येलगत्ती राजू उपालया (रहिवासी सभासद) व मे. चैतन्य डेव्हलोपर्स (विकासक) यांच्या दरम्यान अंमलात आणले होते. सोसायटीने शेअर प्रमाणपः क्र. १०२ श्री. येलगत्ती राजू उपालया यांच्या नावे दि. ०६.१०.२०१९ रोजी जारी केले. सदर फ्लॅट श्री. येलगत्ती राजू उपालया यांच्याद्वारे मालकीचा व ताब्यात आहे. सर्व व्यक्तीना याद्वारे सूचित करण्यात येते की, सदर फ्लॅट/ मालमत्ता वा कोणत्याही भागाच्या संबंधात कोणतेही दावे असल्यास तसेच विक्री, अदलाबदल, गहाण, (समतुल्य, नोदणीकृत, कायदेशीर वारस वा अन्य), भेट, न्यास, वारसा, कौटुंबिक व्यवस्था, देखभाल, देणगी, भागीदारी, ताबा, भाडेकरार, उप-भाडेकरार, वहिवाट, परवाना, धारणाधिकार, प्रभार, देणगी, सविधाधिकार वा अन्य काही असल्यास त्यांनी यादारे मला आम्हाला सदर संबंधात संबंधित दस्तावेज परावे यांच्यासह खालील निर्देशित पत्त्यावर सदर तारखेपासन ७ दिवसांच्या आत सचित करावे अन्यथा सदर व्यक्तींचे सदर दावे वा दावे काही असल्यास ते अधित्यागीत मानले जातील व/वा परित्यागीत मानले जातील

> वकील रूपाली एस पेवेकर (गुप्ता) १२६, १ ला मजला, हार्मोनी प्लाझा, येस बँक समोर, बोईसर (पश्चिम),

इन्नोवेटस एन्टरटेनमेंट नेटवर्क्स लिमिटेड

हुत कार्यालय : १०५, रिचा इंडस्ट्रीयल इस्टेट प्रीमायसेस को–ऑपरेटिव्ह सोसायटी लि लॉट क्र. ८/२९, ऑफ न्यु लिंक रोड, ओशियारा, अंधेरी पश्चिम, मुंबई ४०० ०५३. वेबसाइट : www.innovatus.info सीआयएन : U74120MH2012PLC235621 जीएसटी : 27AADCI0640J2ZP

मंजय दत्ताराम खानविलक

सूचना याद्वारे देण्यात येते की, माझे अशील हे फ्लॅट क्र. ३०६, ३ रा मजला, क्षेत्रफळ मोजमापित २२५

बोईसर ४०१ ५०१. मो. ९२२२७८६१२३ ईमेल : rupali.pewekar@gmail.com

मनोर रोड. पालघर पिन ४०१ ४०४. ईमेल : brmgr195@mahabank.co.in, bom195@mahabank.co.in

(आदित्य नाथ झा

ऑफ फायनान्शिअल असेट्स ॲन्ड एन्फोर्समेट ऑफ सीक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ (५४/२००२ अनुसार व सीक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेट) रूल्स, २००२ च्या नियम ३ सहवाचिता कलम १३ च्या उप-अनुच्छेद (९२) अंतर्गत प्राप्त अधिकारान्वये कर्जदार श्री. राज प्रभाकर टेंभेकर (कर्जदार) व श्री. तप्ती राज टेंभेकर (हमीदार) यांना सचनेत निर्देशित संपर्ण रक्कम मदत कर्ज रु. १६,७९,४४३.००/- (रु. सोळा लाख एकोणऐंशी हजार चारशे त्रेचाळीस मात्र) + अन्य कायदेशीर खर्च सदर सूचनेच्या तारखेपासून ६० दिवसांच्या आत भरणा करण्याकरिता मागणी सूचना दि. २०.०४.२०२४ जारी केली होती. कर्जदार यांनी रक्कमेचा भरणा करण्यास कसूर केली असल्याने, सदर सूचना कर्जदार व आम जनतेस

देण्यात येत आहे की, अधोहस्ताक्षरितांनी सीक्युरिटी इंटरेस्ट एन्फोर्समेंट नियम २००२ च्या सद नियमांच्या नियम ८ सहवाचन सदर ॲक्टच्या अनुच्छेद १३ च्या उप-अनुच्छेद (४) अंतर्गत त्यांना प्रार अधिकारान्वये खालील निर्देशित मालमत्तेचा दि. **०३ जुलै, २०२४ रोजी** ताबा घेतला आहे विशेषत: कर्जदार व आम जनतेस इशारा देण्यात येत आहे की, त्यांनी सदर मालमत्तेसंदर्भात व्यवहा

करू नये व असे कोणतेही व्यवहार हे बँक ऑफ महाराष्ट्र यांच्या प्रभारांतर्गत मुदत कर्ज रक्कमेकरिता रु. १६.७९.४४३.००/- (रु. सोळा लाख एकोणऐंशी हजार चारशे त्रेचाळीस मात्र) + अन्य कायटेग्रीर खर्च सध्याच्या खात्यामधन कपात नसलेला खर्च सदर सूचनेच्या स्विकृती तारखेपासून ६० दिवसांच्या आत वरील निर्देशित रक्कमेच्या अधीन असेल.

कायद्याचे अनुच्छेद १३ च्या उपअनुच्छेद (८) च्या तरतुदीअंतर्गत उपलब्ध कालावधीमध्ये प्रतिभूत मालमत्ता सोडवून घेण्यासाठी कर्जदारांचे लक्ष वेधून घेण्यात येत आहे.

जंगम/स्थावर मालमत्तेचे विवरण : फ्लॅट क्र. १२, विंग बी/२, ३ रा मजला, शांती एनक्लेव्ह को-ऑप. हा. सो. लि., शांती नगर, बोईस

पश्चिम, तालूका व जिल्हा पालघर ४०१ ४०४ मोजमापित ५३० चौ. फूट व टेरेस १७५ चौ. फूट (बीए) धारक मालमत्ता श्री. राज प्रभाकर टेंभेकर यांच्या मालकीची आहे

महाव्यवस्थापक / सहा. महाव्यवस्थापव व प्राधिकृत अधिकारी

जाहीर सूचना माझे अशील इमरान शाहिद शेख यांच्या वतीने देण्यात येते की, सदर वृत्तपत्र सूचना

मार्फत याद्वारे घोषित करण्यात येते की, श्री. इमरान शाहिद शेख हे फ्लॅट धारक क्र. १००४, १० वा मजला, क्षेत्रफळ मोजमापित **६८५ चौ. फूट** समतुल्य **६३.६६** चौ. मीटर चटई, बिल्डींग क्र. जी-२ विंग बी, न्यु ईरा जी-२ म्हणून ज्ञात, बी-विंग, सोसायटी **योगीधाम न्यु ईरा जी-२ बी विंग को-ऑप. हा. सो. लि.** म्हणून ज्ञात (एम.सी.एस. ॲक्ट १९६० अंतर्गत नोंदणीकृत धारक नोंदणीकरण क्र. **टीएनए/केएलएन/** एचएसजी/(टीसी)/३०९०९/२०१८-१९) दि. १३.०६.२०१८ अंतर्गत योगी धाम फेज-४ म्हणून प्लॉटच्या जमिन धारक सर्व्हे क्र. २२, **हिस्सा क्र. १/१, १/८, २ व ३**, सर्व्हें क्र. २४, हिस्सा क्र. २ (भाग), सर्व्हें क्र. २५, हिस्सा क्र. १, २, ३, ४ (भाग), ५, ६ व ७, सर्व्हे क्र. २६, गाव गौंरीपाडा धारक तालूका कल्याण, जिल्हा ठाणे येथील केडीएमसी मर्यादेतील मालमत्ता व एक मधला कार पार्किंग जागा क्रमांक बी-१०० असून सदर मालमत्ता सदर फ्लॅट जागा म्हणून संदर्भित असून कल्याण पश्चिम, जिल्हा ठाणे, राज्य : महाराष्ट्र भारत येथील असून आमचे अशील मालक आहेत. माझे अशील यांचे म्हणणे आहे की, शेअर प्रमाणपत्र क्र. ५८, सभासद नोंदणीकरण

क्रमांक १००४/५८ एकूण क्रमांक शेअर्स १०, धारक विभिन्न क्रमांक ५७१ ते ५८० फ्लॅट क्र. १००४, विल्डींग क्र. जी-२, विंग बी, न्यु ईरा म्हणून दि. ०६ जानेवारी, २०१९ अनुसार जारी, मूळ शेअर प्रमाणपत्र योगीधाम न्यु ईरा जी-२ बी विंग को-ऑपरेटिव्ह हाउसिंग सोसायटी द्वारे जारी केला होता ते करार गहाळ/ हरवले आहेत माझे अशील यांनी प्रतिज्ञापत्र योग्य प्राधिकरण समक्ष दाखल केले आहे व पोलीस

तक्रार खडकपाडा पोलीस स्टेशन, कल्याण पश्चिम दि. ०३.०७.२०२४ अंतर्गत तक्राग् क्रमांक ६८०/२०२४ अंतर्गत दाखल केली होती. सदर वृत्तपत्र सूचना सोसायटीस स्विकृत झाल्यानंतर कोणत्याही प्रकारे कायद्या

अनुसार माझ्या नावे ड्युप्लिकेट प्रमाणपत्र जारी केले जाईल. सदर वृत्तपत्र सूचना भविष्यात बोनाफाईड खरेदीदार यांचे हक स्पष्ट करण्यास देण्यात

सदर वृत्तपत्र सूचना बँक रिलीज करत आहे व कोणत्याही दायित्वांच्या आधारावर सोसायटीद्वारे जारी ड्युप्लिकेट शेअर प्रमाणपत्रांवर भविष्यातील बोनाफाईड सभासद

आक्षेप, काही असल्यास पुराव्यांसह लेखी स्वरूपात सदर जाहीर सूचना जारी केल्याच्या तारखेपासून १५ दिवसांच्या आत माझे कार्यालय येथे खालील पत्यावर ७.०० ते ९.०० दरम्यान करावी.

ठिकाण : कल्याण दिनांक : ०५.०७.२०२४

पत्ता : ३, शंकर निवास, सिंडीकेट, मुखाड रोड, कल्याण (प) - पिन कोड ४२१ ३०१.

वकील भरत एच. पारवानी संपर्क - ९०२९८११८७०

(नियम १०० पाहा) राष्ट्रीय कंपनी विधी न्यायाधिकरण यांच्या समक्ष

व कंपनी कायदा, २०१३ व नियम यांच्यासह व राष्ट्रीय कंपनी विधी न्यायाधिकरण नियम, २०१६

सीपी-११०/एमबी/२०२१

नाकोडा शीपयार्ड प्रायव्हेट लिमिटेड (परिसमापक मध्ये) सीआयएन : U35110MH2007PTC176756 कंपनी कायदा, १९५६ च्या तरतूदी अंतर्गत असमाविष्ट व नियम यांच्यासह, धनकोंना त्यांचे दावे सिद्ध करण्याकरिता सूचना देणारी जाहिरात

सूचना याद्वारे देण्यात येते की, नाकोडा शीपयार्ड प्रायव्हेट लिमिटेड यांचे धनको यांनी त्यांचे आवश्य कंपनी परिसमापक पुरावे त्यांचे संबंधित कर्ज व दावे वरील नामित कंपनी संबंधातील सादर करणे आवश्यक आहेत व कंपनी परिसमापक यांना दि. १९ जुलै, २०२४ रोजी वा पूर्वी कार्यालय येथे पाठवावे वा कंपनीचे परिसमापक यांना पोस्ट द्वारे पाठवावे व सदर तारखेनंतर पाठविल्यास प्रतिज्ञापत्र कर्ज वा दावे फॉर्म विन४४ मध्ये त्यांचे संबंधित नाव, पत्ता व कर्जाचे विवरण व दावे व कोणतेही हक प्रायोरिटी अंतर्गत सेक्शन ३२६/३२७ अंतर्गत असेल. कोणतेही धनको यांनी त्यांचे प्रतिज्ञापत्र सादर करण्यास कसूर केल्यास मर्यादित वेळेच्या आत सदर लाभांपासून कोणतेही वितरक लाभांश यांच्यासह कर्ज सिद्ध केले जाईल व

कोणतेही धनको यांना त्यांचे पुरावे पाठविणे आवश्यक आहेत व सदर सूचना लेखी स्वरूपात कंपनी परिसमापक यांच्याकडून व्यक्तीश: वा त्यांचे प्रतिनिधी यांना पाठवावी व पडताळणीकरिता सदर कर्ज वा दावे सदर वेळी व ठिकाणी विहित स्वरूपात सदर सूचना असेल व पुढील पुरावे त्यांचे कर्ज वा दावे सादर दि. ५ जुलै, २०२४

१४१२, रीअल टेक पार्क सेक्टर ३० ए, वाशी, वाशी स्टेशन समोर, नवी मुंबई, मुंबई, महाराष्ट्र ४०० ७०३. ईमेल nspl.win@ancoraa.com

जाहीर सूचना

सामान्य जनतेला सदर सूचनेच्या द्वारे माहिती करून देण्यात येत आहे की, माझे अशील श्री. जयेश बंसीधर सोनी, मेसर्स शिव इंजिनिर्स चे मालक, यांचे इंडस्ट्रियल युनिट नंबर एच-१७, तळमजला, अन्सा इंडस्ट्रियल इस्टेट, अन्सा "एच" इंडस्ट्रियल प्रिमायसेस कॉ-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, साकी विहार रोड, साकीनाका, व्हिलेज - मरोळ, अंधेरी [पूर्व], मुंबई - ४०० ०७२, महाराष्ट्र, [''सांगितलेला परिसर"] साठी श्रीमती मोहिनी मोहनलाल थापर आणि मेसर्स शिव इंजिनिर्स, ह्यांच्या दरम्यान करण्यात आलेल्या मूळ विक्री करार दिनांकित १२.११.१९८५, [''सांगितलेला कागदपत्र''], अपरिवर्तनीयपणे हरवले आहे, ज्यासाठी त्यांनी २५.०६.२०२४ रोजी साकीनाका पोलिस स्टेशन, मुंबई येथे हरवलेला अहवाल क्रमांक ६९३१०-२०२४ असलेली "प्रथम माहिती अहवाल" ["FIR"] नोंदवली आहे,

खाली स्वाक्षरी केलेले वकील याद्वारे नमूद कारण्यात सांगितलेला परिसर आणि हरवलेले ऐवजी गहाळ चे संदर्भात विक्री, भेट, भाडेपट्टा, परवाना, वारसा, विनिमय, गहाण, शुल्क, धारणाधिकार, ट्रस्ट, ताबा, देखभाल, विकास, सहजता, हस्तांतरण, संलग्नक, एकतर कोणत्याही खटल्यात नाराज किंवा असंतुष्ट असलेले किंवा अन्यथा कोणत्याही प्रकारे कोणतेही अधिकार, शीर्षक, स्वारस्य, दावे, मागणी इत्यादी असलेल्या सर्व व्यक्तींना, बँक आणि वित्तीय संस्थाला आमंत्रित करतो कि त्याने तिच्या/त्यांच्या दाव्यांच्या/आक्षेपच्या समर्थनार्थ हरवलेले ऐवजी गहाळ आणि इतर पुराव्यांसह लेखी स्वरूपात सदर स्चना प्रकाशित झाल्यापास्न १५ [पंधरा] दिवसांच्या आत खाली नमूद करण्यात आलेल्या पत्त्यावर कळविण्याची ह्याद्वारे विनंती करण्यात येत आहे.

वर नमूद केलेल्या विहित कालावधीत जर कोणतेही दावे/आक्षेप प्राप्त न झाल्यास, असे कोणतेही प्रतिकूल दावे/आक्षेप नाहीत असे समजण्यात येईल, आणि जर कोणतेही प्रतिकूल दावे/आक्षेप असल्यास, ते सर्व उद्देश आणि हेतूंसाठी माफ केले किंवा सोडले गेले आहे असे मानले जाईल आणि ते

सर्वांना ह्याद्वारे सूचित केले जाते की सांगितलेला कागदपत्र हे "हरवलेले ऐवजी गहाळ" आहेत आणि त्यांच्याशी कोणतेही व्यवहार करू नये आणि जर असा व्यवहार झाला असल्यास तो मुळतः रद्दबातल आहेत असे मानन्यात येईल.

ठिकाण : मुंबई श्रीमती उषा रवी बेलारा दिनांक : ०५.०७.२०२४ |ऍडवोकेट हाई कोर्ट, बॉम्बे| ४९/४, पहिला मजला, शिवाजी चौक, मुलुंड कॉलोनी, मुलुंड [पश्चिम], मुंबई - ४०० ०८२, महाराष्ट्र ई-मेल आईडी: adv.usharavibellara@gmail.com

जाहीर सूचना

सूचना याद्वारे आम जनतेस देण्यात येते की, दिवंगत श्री. वसंतकुमार रामचंद्र उचील यांचा मृत्यू दि. २४.१०.२०२१ रोजी मुंबई येथे झाला त्यांच्या मागे त्यांचे केवळ कायदेशीर वारस, त्यांची पतनी श्रीम. उशा वसंतकमार उचील. त्यांचा मलगा श्री. अक्षय वसंत उचील. त्यांची विवाहित मुलगी श्रीम. अशीता रोशन अडके हे आहेत. दिवंगत श्री. वसंतकुमार रामचंद्र उचील हे फ्लॅट जागेचे मोजमापित क्षेत्रफळ ७१६ चौ. फूट (चटई) धारक **फ्लॅट क्र. २६,** विल्डींग क्र. ए६/१७, ४ था मजला, सोसायटी यशदायिनी को-ऑप. हा. सो. लि. म्हणून ज्ञात, जीवन बीमा नगर, बोरिवली (पश्चिम), मुंबई ४०० १०३ येथील मालमत्तेचे प्लॉट धारक जिमन सीटीएस क्र. १३५६ गाव एकसर, तालुका बोरिवली येथील नोंदणीकरण उप जिल्हा व जिल्हा मंबई शहर व मंबई उपनगरीय येथील मालमत्तेचे एकमेव मालक होते

कोणाही व्यक्तीस जर कोणतेही हक्क, अधिकार, हितसंबंध, दावे, मागण्या काही असल्यास कायदेशीर वारस, गहाण, विक्री, भाडेकरार, भेट, अदलाबदल आदी काही असल्यास त्यांनी मधोहस्ताक्षरित यांना सदर सचनेच्या प्रसिद्धी तारखेपासन **१५ दिवसांच्या** आत संबंधित परावे यांच्यासह खालील निर्देशित पत्यावर सूचित करावे. अन्यथा त्यांचे आक्षेप व दावे गृहित धरले

> दर्शनकुमार रिटा (वकील उच न्यायालय) दुकान क्र. २, नवरोज अपार्टमेंट, एस. व्ही. रोड,

ठिकाण: मुंबई दहिसर (पूर्व), मुंबई ४०० ०६८. ईमेल : darshan.rita@gmail.com



तिआयएन : L74999MH2003PLC141887 के-स्टार हॉटेल समोर, सीबीडी स्टेशनजबळ. सीबीडी बेलापुर, नवी मुंबई ४०० ६१४, महाराष्ट्र मेल. : cs@dhruvconsultancy.in वेबसाइट : www.dhruvconsultancy.in

दूर, फॅक्स +९१ २२ २७५७०७१० <mark>सूचना</mark> याद्वारे देण्यात येते की, **ध्रुव कन्सलटन्सी सर्व्हिसेस लिमिटेड यांची अति-सामान्य सर्वसाधारण सभा** (**ईजीएम)** शनिवार, दि. २७ जुलै, २०२४ रोजी १२.३० वा. ईलेक्ट्रॉनिक मोड मार्फत व्हिडिओ कॉन्फरेसिंग (व्हीसी)/ अन्य ऑडिओ व्हिज्युअल मीन्स (ओएव्हीएम) सुविधा यांच्या मार्फत ०३ जुलै, २०२४ रोजी

गमान्य सर्क्युलर क्र. १४/२०२०, १७/२०२०, २०/२०२०, ०२/२०२१, १९/२०२१, २१/२०२१ ०२/२०२२ दि. ०८ एप्रिल, २०२०, १३ एप्रिल, २०२०, ५ मे, २०२०, १३ जोनवारी, २०२१ ०८ डिसेंबर, २०२१ १४ डिसेंबर, २०२१ च ५ मे, २०२२ च २८ डिसेंबर, २०२२ अनुक्रमे अंतर्गत सहवाचन विविध सर्क्युलर अनुसार मिनीस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेअर्स (एमसीए) (एकत्रितरित्या एमसीए सर्क्युलर म्हणून संदर्भित) व सर्क्युलर क्र. सेबी/एचओ/सीएफडी/समएमडी१/सीआयआर/पी/२०२०/७९, सेबी/एचओ/सीएफडी, समएमडी२/सीआयआर/पी/२०२१/११ व सेबी/एचओ/सीएफडी/समएमडी२/सीआयआर/पी/२०२२/६२ दि. १२ मे, २०२०, १५ जानेवारी, २०२१ व १३ मे, २०२२ व ५ जानेवारी, २०२३ अनुक्रमे (यापढे एकत्रितरित्या सेबी सर्क्यलर) अनुसार अति सामान्य सभा (ईजीएम) व्हीसी/ ओएव्हीएम मार्फत . आयोजित केली आहे व कंपनीने ईजीएमची सूचना बुधवार, दि. ०३ जुलै, २०२४ रोजी ईलेक्ट्रॉनिक स्वरूपात पाठवावे व सभासद सभेमध्ये सभासदांच्या उपस्थितीमध्ये व्यक्तीश: पार पडली आहे. यांना नोदणीकृत व/व डिपॉझिटरीज यांच्यासह एमसीए सर्क्युलर व सेबी सर्क्युलर अनुसार पाठविली आहे. ईजीएमची सूचनेची प्रत्यक्ष प्रत आवश्यक अनुसार एमसीए व सेबी सर्क्युल्र अनुसार पाठविली आहे. सूचना व ईजीएमची अतिविशेष अहवाल कंपनीची वेबसाइट <u>www.dhruvconsultancy.in</u> वर व स्टॉक एक्सचेज अर्थात एनएसई www.bseindia.com and www.nseindia.com वर उपलब्ध आहे. र्डलेक्टॉनिक स्वरूपात मतदान

. कंपनी (व्यवसथापन व प्रशासन) नियम २०१४ च्या नियम २० व ॲक्टच्या कंपनी कायदा, २०१३ च्य अनुच्छेद १०८ च्या तरतूदी अंतर्गत व सुधारित व सेबी (सूची अनिवार्यता व विमोचन आवश्यकता) विनियम २०१५ च्या विनियमन ४४ अंतर्गत विनियमन २०१५ अंतर्गत सभासदांना सीडीएसएल द्वारे पदानित ईलेक्ट्रॉनिक मतदान सिस्टम (ई–मतदान) चा वापर करून ईजीएम आयोजित सूचनेमध्ये ठराव पार पाडण्याकरिता मतदान

सविधा प्रदान केली आहे. . ॲक्टच्या तरतूदी अंतर्गत तपशील व नियम अनुसार विनियमनाकरिता माहिती सभासदांद्वारे खालीलप्रमा

परोक्ष ई-मतदान कालावधीची सुरुवात बुधवार, दि. २४ जुलै, २०२४ रोजी ९.०० वा. होत आहे व परोक्ष ई-मतदानाची अंतिम तारीखा व शुक्रवार, दि. २६ जुलै, २०२३ रोजी ५.०० वा. होत आहे. कालावर्ध दरम्यान सभासदांनी त्यांचे मतदान ईलेक्ट्रॉनिकली सादर करावे. परोक्ष ई-मतदान मोड्युल सीडीएसएल द्वारे अकार्यरत करण्यात येईल. सदर व्यक्तीने जर कंपनीचे शेअर्स संपादन केले असल्यास व कंपनीचे सभासद असल्यास त्यांना ईजीएमची सूचनेची पाठवणी निर्धारित तारीखा अनुसार शेअर्स धारक यांना दि. २६ जुलै, २०२३ रोजी सायं. ५.०० वा. ईजीएमच्या दरम्यान ई-मतदान करावे.

मतदान सुविधा ईलेक्ट्रॉनिक स्वरूपात मतदान प्रणाली ईजीएममध्ये उपलब्ध आहे व व्हीसी/ ओएव्हीएम मार्फत सभेमध्ये उपस्थित राहण्याकरिता त्यांचे मतदान ते परोक्ष ई-मतदान पार पाडू शकतात अन्यथा त्यांचे मतदान हक बजावू शकतात. सभासद त्यांचे मतदान परोक्ष ई-मतदान ईजीएम च्या पूर्व तसेच ईजीएम उपस्थिती दरम्यान त्यांचे मतदान पार पाडण्याचा अधिकार राखून आहेत. केवळ तीच व्यक्ती ज्यांचे नाव सभासदांचे रजिस्ट्ररमध्ये उपलब्ध आहे व लाभार्थी मालक यांचे रजिस्ट्ररमध्ये

मतदान सुविधा उपलब्घ करून दिली आहे. एखादी व्यक्ती जर सभासद नसेल तर निर्धारित तारीख अनुसार ईजीएमची सूचना माहिती आधारावर करण्यात येईल. . तभासदांचे मतदान हक्क इक्विटी शेअर्स संबंधात प्रदानित इक्विटी शेअर भांडवल कंपनीच्या स्वरूपाज युज आयडी व पासवर्ड प्राप्त करून खालील प्रक्रिया पाहावी

उपलब्ध आहे अशांना निर्धारित तारीख अनुसार २० जुलै, २०२४ रोजी ईजीएममध्ये मतदान तसेच ईलेक्ट्रॉनिक

ई-मतदान संबंधात कोणत्याही चौकशीकरिता सभासदांनी फ्रिकेटली आस्कड केस्चन्स (एफएक्यूज) पाहावे व -मतदान मॅन्युअल https://www.evoting.nsdl.com वर उपलब्ध करावे व डाउनलोड सेक्श-अंतर्गत संपर्क ०२२-४८८६ ७००० व ०२२-२४९९ ७००० वर संपर्क साधावा व सभासदांनी कंपनी सचिव यांना cs@dhruvconsultancy.in वर चौंकशी पाठवावी.

दिनांक : ०३ जुलै, २०२४

ध्रव कन्सलटन्सी सर्व्हिसेस लिमिटेड यांच्याकरित

<u>AUTHUM</u>

ऑथम इन्वेस्टमेंट ॲन्ड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड

मुंबई ४०० ०२१. दूर. ०२२-६७४७२११७ फॅक्स : ०२२-६७४७ २११८ ईमेल : info@authum.com

सह-कर्जदार व

ज्याअर्थी कर्जदार/ सह–कर्जदार/ हमीदार/ गहाणवटदार खालील निर्देशित अनुसार यांनी ऑथम इन्वेस्टमेंट ॲन्ड इन्फ्रास्टक्चर लिमिटेड (एआयआयएल) (रिलायन्स कमर्शिअ जयनान्स लि. (आरसीएफएल) यांच्याकडून व्यवसायामध्ये कार्यरत असलेली कंपनी व एआयआयएल अंतर्गत एनसीएलटी आदेश दि. १०.०५.२०२४ अंतर्गत) सहायता प्रा केली होती. आमचे म्हणणे आहे की. वित्तीय सहायता प्राप्त केल्यानंतर कर्जदार/ हमीदार/ गहाणवटदार यांनी नियत तारीख अनसार प्रमख रक्कम, व त्यावरील व्याजाचे प्रदा करण्यास कसर केली आहे. खाते खालील निर्देशित अनसार संबंधित तारखेस अकार्यरत मालमत्ता म्हणन वर्गीकत करण्यात येत आहे व एआयआयएल च्या बक्समधीत सीक्यरिटायझेशन ॲन्ड रिकन्स्टक्शन ऑफ फायनान्यीअल असेटस ॲन्ड एन्फोर्समेट ऑफ सीक्यरिटी इंटरेस्ट ॲक्ट. २००२ च्या प्राधिकत अधिकारी यांनी नॅशनल हाऊरिं र्बॅक द्वारे जारी केले आहे व सीक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेट) नियम, २००२ च्या नियम ३ सहवाचन अनुच्छेद १३(१२) च्या प्राप्त अधिकारान्वये सदर सूचना संबंधित तारछोर खालील मागणी सुचना अनुसार कर्जदार/ हमीदार/ गहाणवटदार यांना पृढील व्याजाचे प्रदान कंत्राटी दराने प्रदान करावे व थिकत रक्कमेचे प्रदान प्रासंगिक खर्च, मूल्य, प्रभार आदी रक्कमेचे प्रदान सदर सूचनेच्या प्रसिद्धी तारखेपासून ६० दिवसांच्या आत सूचित करावे. सूचना खालील अनुसार सार्वजनिक वेळी त्यांच्या अंतिम ज्ञात पत्त्यावर पाठविली

Ш			सचालक नाव				
ſ	٤.	आरएलएचएलएमयूएम०००१९९३४२/फर्निचर	१. अशरफ सलीम	08.09.2080	१४ जून, २०२४	रु.	च.
		कॉन्सेप्ट्स इंडिया लिमिटेड १ ला मजला, २ए, २बी,	मर्चंद			46,69,506.00	७०,००,०००/-
		१०६, विकास सेंटर कंडोमिनीअम, सांताक्रुझ	२. यास्मीन अशरफ			(रु. अट्टाबन्न लाख	(रु. सत्तर लाख
		पश्चिम, मुंबई ४०० ०५४ तसेच दुकान क्र. ४,	मर्चंट			एकोणनव्वद हजार	मात्र)
		तळ मजला, पार्क पॅराडाईज, कायबीज को-ऑप.				सहाशे अट्टयाहत्तर	
		हा. सो. लि., सीएसटी क्र. १/२६८, ओशिवारा				मात्र)	
		प्लॉट क्र. एच ४३, अंधेरी पश्चिम मुंबई ४०० ०५३.					
F	प्रतिभूत मालमत्तेचा तपशील : सर्व तो भाग व भूंखड असलेली मालमत्ता दुकान क्र. ४, तळ मजला, पार्क पॅराडाईज, कायबीज को-ऑप. हा. सो. लि.,						
Ι.							

ोपसटी क्र. १/२६८, ओशिवारा प्लॉट क्र. एच ४३, अधेरी पश्चिम, मुंबई ४०० ०५३. चटई क्षेत्रफळ २४० चौ. फूट व मधला क्षेत्रफळ २४० चौ. फूट व उत्तरेस : रोड, पूर्वेस : पॅराडाईज क्र. ०३, पश्चिमेस : बिल्डींग, दक्षिणेस : बिल्डींग. २. आरएलएचएलएमयूएम०००५६९१५/एम ए १. सेरीना ए. खान, | ११.०३.२०२४ | ३१४७७७७७/

पीजी वोरा रोड, मीरा रोड पूर्व, ७ वा मजला, र्ब	एन्टरप्रायजेस.			(रु. तीन करोड	(रु. चार करोड
विंग, ११, साई कॉम्प्लेक्स ठाणे महाराष्ट्र ४०१ १०७	1			चौंदा लाख	मात्र)
तसेच : मे. करम एन्टरप्रायजेस, बी ७०१, सत अर्पण	1			सत्याहत्तर हजार	
पीजी वोरा रोड, मीरा रोड पूर्व, ७ वा मजला, बी ११				सातशे सात मात्र)	
साई कॉम्प्लेक्स, ठाणे महाराष्ट्र पिन ४०१ १०७	1				
दूर. ०२२-६५६४८३६५ मो. ९८६७९४८३६५					
इमेल : Makhan.kgn@gmail.com तसेच	1				
४०३/३ सँड स्टोन बिल्डींग कनाकिया रोड, बेवरर्ल	1				
पार्क मीरा रोड पूर्व, ठाणे महाराष्ट्र ४०१ १०७ तसे च	1				
फ्लॅट क्र. ३६०४ व ३६०५, ३६ वा मजला, विंग बी					
जेपी डेक गोरेगाव पूर्व, मुंबई महाराष्ट्र ४०० ०९७.					
प्रतिभूत मालमत्तेचा तपशील : सर्व तो भाग व भूंखड	असलेली जिमन मोजमापित	फ्लॅट क्र. ३६०४	व ३६०५, ३६ वा म	जला, विंग बी, जेडी	डेक गोरेगाव पूर्व,

कर्जदार यांचे नाव/ पत्ता

(रु. तीन करोड

दहा हजार सातशे

तीस मात्र)

हजार मात्र)

लाख मात्र)

मुंबई महाराष्ट्र ४०० ०९७ साईट सीमा : उत्तरेस : मीरा नगर स्लम क्षेत्र, पूर्वेस : झोपडपट्टी, पश्चिमेस : दिंडोशी सेशन कोर्ट, दक्षिणेस : अरूण कुमार वैद्य मार्ग आरएलएचएलएमयूएम०००१६८९४६ व १. लवीना शर्मा , १२.०३.२०२२ २२.०४.२०२४ पार्थ २. केमऑईल 82,20,030.00 आरएलएलपीएमयूएम०००१७१७६५/ ४०,७५,०००/ **सारथी शर्मा** फ्लॅट क्र. ३०३/३०६, कांचनगंगा जेपी **प्रायव्हेट लिमिटेड** रु. बेचाळीस लाख

रम्बासी सेंटर नरिमन पॉईंट ६ वा मजला, मुंबई प्रतिभृत मालमत्तेचा तपशील : मालमत्ता क्र. १. फलॅट क्र. ३०३, ३ रा मजला, कांचनगंगा सीएचएसएल, जे पी रोड, मनिष नगर, अंधेरी पश्चिम ४०० ०५८ सीमा त्तरेस : यू/सी इमारत, पूर्वेस : मनिष टॉवर, पश्चिमेस : न्यु अखंड ज्योत, दक्षिणेस : गुरुद्वारा १. रामवृक्ष यमुना ०६.०२.२०२४ २४ मे, २०२४ २२,५३,७९९/-/,00,000

४. आरएलएचएलएमयूएम००००३६५०१/

	शैलेंद्र रामवृक्ष गौंड, रूम क्र. आर१ युनिट क्र. ३२
	गव्ह. क्वार्टर्स, आरे मिल्क कॉलनी, आरे रोड
	गोरेगाव पूर्व, मुंबई महाराष्ट्र पिन ४०० ०५६ तसेच
	रूम क्र. आर १ युनिट क्र. ३२ गव्ह. क्वार्टर्स, आरे
	मिल्क कॉलनी, आरे रोड, गोरेगाव पूर्व, मुंबई महाराष्ट्र
	पिन ४०० ०५६ तसेच फ्लॅट क्र. १०२, १ ल
	मजला, बिल्डींग क्र. एल १६, लीग टाईप सिडके
	स्वप्नपूर्ती हाउसिंग स्कीम, सेक्टर ३६ तळोजा जेल

रोड, मनिष नगर अंधेरी पश्चिम मंबई महाराष्ट्र ४००

०५८ तसेच केमऑईल प्रायव्हेट लिमिटेड ६०८

पश्चिमेस : इमारत क्र. एल-१७, दक्षिणेस : अंतर्गत रोड.

रोड खारघर नवी मुंबई महाराष्ट्र ४१० २१०. प्रतिभृत मालमत्तेचा तपक्रील : सर्व तो भाग व भूंखड असलेली मालमत्ता जमिन धारक मोजमापित फ्लॅट क्र. १०२, १ ला मजला, बिल्डींग क्र. एल १६ लीग टाईप सिडको व्यप्पूर्ती हाउसिंग स्कीम सेक्टर क्र. ३६ तळोजा जेल रोड, खारघर नवी मुंबई महाराष्ट्र ४९० २९० साईट सीमा : उत्तरेस : इमारत क्र. : एल२८, पूर्वेस : इमारत क्र. एल

ਚ.						
/- 38,80,000						
स (रु. चौंतीसला						
जार चाळीस हजा						
ात्र) मात्र)						
प्र <mark>तिभूत मालमत्त्रेचा तपक्षील :</mark> सर्व तो भाग व भूंखड असलेली मालमत्ता फ्लॅट क्र. ५१३, ५ वा मजला डी विंग, कमला विहार एबीसीडी सीएचएसएल, महावीर नग						

डहाणूकरवाडी, कांदिवली पश्चिम, मुंबई ४०० ०६७ सीमा खालीलप्रमाणे : उत्तरेस : चारकोप गाव रोड, पूर्वेस : रेसि. बिल्डींग, पश्चिमेस : कमला विहा स्पोर्टस क्लब, दक्षिणेस : मैत्री रेसिडन्सी सदर अनुसार, सूचना याद्वारे कर्जदार, सह–कर्जदार व/वा त्यांचे हमीदार (जे लागू असतील) त्यांना देण्यात येते की वरील अनुसार थिकत रक्कमेचे प्रदान करावे व पुढील व्याज व खार्च/ प्रभार लागू असलेल्या थिकत मयदिचे प्रदान करण्याकरिता सदर सूचनेच्या प्रसिद्धी तारखोपासून ६० दिवसांच्या आत सूचित करावे अन्यथा, प्रतिभूत धनको सदर आदेशांच्या प्राधिकृत अन्वये सीक्युरिटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शीअल असेट्स ॲन्ड एन्फोर्समेट ऑफ सीक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ च्या अनुच्छेद १३

कृपया नोंद घ्यावी की, कर्जदार यांचे लक्ष वेधून घेण्यात येते की, प्रतिभूत मालमत्तेच्या कपातीकरिता वेळोवेळी उपलब्ध ॲक्टच्या अनुच्छेद १३(१३) च्या तस्तूदी अंतर्गत

डीआयएन : ०७६१८८७८

(४) अंतर्गत विस्तत हक घेण्यात येत आहेत. तन्बी टी. औंती व्यवस्थापकीय संचालक

प्राधिकत अधिकारी ऑथम इन्वेस्टमेंट ॲन्ड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड

त्रेपन्न हजार मात्रज्ञे नव्याण्णव मात्र)